



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक ६९]

शुक्रवार, डिसेंबर ७, २०१८/अग्रहायण १६, शके १९४०

[पृष्ठे १७, किंमत : रुपये १८.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ—नागपूर विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (असा.) (ना.वि.पु.) म.शा.रा., अ. क्र. २२८.

जिल्हाधिकारी, यांजकडून

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक मनपा-२००४-प्र.क्र.३४-का-०६, दिनांक १७ सप्टेंबर, २००४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४० वा) (यापुढे “सदर उक्त अधिनियम” म्हणून संबोधित केलेला) चे कलम १०, पोट-कलम (१) खाली नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचित दर्शविल्याप्रमाणे महादुला नगर पंचायत जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागाची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गासाठी जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गीय स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग दर्शविणारा क्रमांक कक्ष-१२एमयुएन-१कावि ७१५-२०१८, दिनांक ३० नोव्हेंबर २०१८ च्या आदेशाचा प्रारूप मसुदा महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४० च्या) कलम १०, पोट-कलम (१) च्या परंतुकांमध्ये निश्चित केलेल्या पध्दतीप्रमाणे उक्त नगर परिषद क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आला होता. त्यास अनुसरून आलेल्या हरकतीचा सर्वकष विचार करून मी, अश्विन मुदगल, नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाच्या कलम १०, पोट-कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.

आदेश

क्रमांक कक्ष-१२एमयुएन-१कावि ७२४-२०१८ .—

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४० वा) च्या कलम १०, पोट-कलम (२) अन्वये, आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, नागपूर विभाग, नागपूर यांचे पत्र क्रमांक एमयुएन १९(३)-कावी-२९२, २०१८, दिनांक ४ डिसेंबर २०१८ च्या आदेशान्वये त्यांनी महादुला नगरपंचायतीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्गाचा स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत ;

१. निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या

. १७

२. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग	१२
यासाठी राखून ठेवावयाची जागांची संख्या	
(अ) अनुसूचित जाती	०६
(ब) अनुसूचित जमाती	०१
(क) नागरिकांचा मागास प्रवर्ग	०५
३. स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्गीय यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून)	०९
४. उपरोक्त क्रमांक (३) पैकी वरील क्रमांक २(अ) (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहिल.—	
(अ) अनुसूचित जाती	०३
(ब) अनुसूचित जमाती	०१
(क) नागरिकांचा मागासप्रवर्ग	०३
५. स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या	०२
[अनुक्रमांक (३) समोरील नमूद केलेल्या जागा वजा अनु. क्र. (४) समोरील नमूद केलेल्या जागा]	

त्याअर्थी, आता, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ-नप-२०१८-प्र.क्र. १५-का-६, दिनांक १५ ऑक्टोबर २०१८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून व महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १०, पोट-कलम (२) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, अश्विन मुदगल, नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी, याद्वारे उक्त नगरपरिषदेचे क्षेत्र जितक्या भागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करित असून ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्गातील स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करित आहे.

या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

अनुसूची

प्रभाग क्रमांक	प्रभागाचे नांव	प्रभागाची एकूण लोकसंख्या, अनुसूचित जातीची लोकसंख्या, अनुसूचित जमातीची लोकसंख्या	जागा क्र.	प्रभागाची व्याप्ती (उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम)	आरक्षणाची स्थिती, किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे, अनु.जाती/अनु. जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांसाठी (अनु.जाती/अनु. जमाती/नागरिकांचा मागासवर्ग स्त्रियांसाठी धरून)
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	१	एकूण— १३४६ अ. जा. ३७२ अ. ज. ७४	१	उत्तर —उत्तरेकडून, पूर्वेकडे नाल्याला लागून श्री. बुधराम नान्हे यांच्या घरापर्यंत तेथून पुढे नाल्याला लागून रवि चोखोद्रे यांच्या घरापर्यंत. पूर्व —रवि चोखोद्रे यांच्या घरापासून दक्षिणेकडे शेषराव ढबाले यांच्या घरापर्यंत तेथून पुढे दक्षिणेकडे कॅनल व रस्ता ओलांडून पुढे भीमराव सोमकुवर यांचे घरापर्यंत व तेथून पुढे पच्छिमेकडे सदमा सेलकरी यांचे घरापर्यंत तेथून पुढे	सर्वसाधारण

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
				<p>दक्षिणेकडे कबीरे यांचे घरापर्यंत तेथूनपुढे पूर्वेकडे निंभाळकर यांचे घरापर्यंत तेथून पुढे दक्षिणेकडे किशोर राऊत यांचे घरापर्यंत तेथून पुढे यशवंतलाल यांचा घरापर्यंत व तेथून पुढे यशवंतलाल यांच्या घराला लागून श्री. प्रभाकर खरवडे यांचे घरापर्यंत तेथून पुढे दक्षिणेकडे विद्युत वसाहत सिमेपर्यंत.</p> <p>दक्षिण—विद्युत वसाहत सीमेला लागून ते उत्तरेकडे तेथून पुढे श्री. भोजलाल वरठी यांचे घरापर्यंत तेथून पुढे उत्तरेकडे पगारे यांचा घरापर्यंत तेथून पुढे पश्चिमेकडे भीमाई नगर जोंधले यांच्या घरापर्यंत तेथून पुढे नगर पंचायत सीमेपर्यंत.</p> <p>पश्चिम—नगर पंचायत सीमेपासून ते नगर पंचायत सिमेला लागून असलेल्या नाल्यापर्यंत.</p>	
२	२	<p>एकूण— १३१६</p> <p>अ. जा. २८०</p> <p>अ. ज. १६</p>	१	<p>उत्तर—उत्तरेकडून, पूर्वेकडे जातांनी श्री. विलास तायडे यांच्या घरापर्यंत व पुढे श्री. शेषराव खडसे यांचे घरापर्यंत.</p> <p>पूर्व—पूर्वे कडून श्री. शेषराव खडसे यांच्या घरापासून दक्षिणेकडे सुमन जयस्वाल यांचे घरापर्यंत तेथून पुढे पश्चिमेकडे जुनघरे यांचे घरापर्यंत तेथून पुढे दक्षिणेकडे चिरकुट मानवटकर यांचे घरापर्यंत तेथूनपुढे पश्चिमेकडे कोल्हे यांचे घरापर्यंत तेथून पुढे चौक ओलांडून राजेन्द्र थोटे यांचे घरापर्यंत तेथून पुढे काळे यांचे घरापासून रामाजी काकडे यांचे घरापर्यंत पुढे दक्षिणेकडे दिवे यांचे घरापर्यंत पुढे पश्चिमेकडे धनगौरी मंदिर पर्यंत तेथून पुढे समाज मंदिर पर्यंत तेथून पुढे पूर्वेकडे रेन्चे यांच्या घरापर्यंत व तेथून पुढे श्रीकृष्ण मंदिर धरून मनोहर दहीकर यांचे घरापर्यंत.</p> <p>दक्षिण—मनोहर दहीकर यांचे घरापासून सुरक्षा भिंतीला लागून पश्चिमेकडे खान यांचे घरापर्यंत.</p> <p>पश्चिम—खान यांचे घरापासून उत्तरेकडे शांताराम ढेंगरे यांचे घरापर्यंत तेथून पुढे मदन गराडे यांचे घरापर्यंत पुढे उत्तरेकडे जगदीश सोनारे यांचे घरापर्यंत पुढे पश्चिमेकडे सुशीला काळे यांचे घरापर्यंत तेथून पुढे उत्तरेकडे बंडु थोटे यांचे घरापर्यंत पुढे पश्चिमेकडे निंभाळकर यांचे घर धरून सुदाम सेलकरी यांचे घरापर्यंत पुढे रस्ता ओलांडून मधुकर भोयर यांचे घर धरून विलास तायडे यांचे घरापर्यंत.</p>	सर्वसाधारण
३	३	<p>एकूण— ११५३</p> <p>अ. जा. ८११</p> <p>अ. ज. ३१</p>	१	<p>उत्तर—उत्तरेकडून वसंता चिमणकर यांच्या घरापासून पुढे पूर्वीकडे शालीक वल्लाखैरे यांच्या घरापर्यंत तेथून पुढे दक्षिणेकडे किरणापुरे यांच्या घरापर्यंत तेथून पुढे शास्त्री यांच्या घरापर्यंत.</p> <p>पूर्व—शास्त्री यांच्या घरापासून दक्षिणेकडे रघुनाथ पाखेडे यांच्या घरापर्यंत.</p> <p>दक्षिण—रघुनाथ पाखेडे यांच्या घरापासून पश्चिमेकडे रोड ओलांडून प्रभाकर मानवटकर यांच्या घरापर्यंत तेथून पुढे श्रावण नितनवरे येथून पुढे दक्षिणेकडे मोतीराम सोमकुवर यांच्या घरापर्यंत तेथून पुढे पश्चिमेकडे दुल्हन बाईच्या घरापर्यंत.</p>	अनुसूचीत जाती (महिला)

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
			<p>पश्चिम—दुल्हन बाईच्या घरापासून उत्तरेकडे तुकाराम उके यांच्या घरापर्यंत तेथून पुढे रस्ता ओलांडून प्रकनाथ पाटील यांच्या घरापर्यंत तेथून पुढे उत्तरेकडे डोंगरे यांच्या घरापर्यंत तेथून पुढे पूर्वेकडे रस्ता ओलांडून गोडाम यांच्या घरापर्यंत तेथून पुढे वसंता चिमणकर यांच्या घरापर्यंत.</p>		
४	४	<p>एकूण— १३०१</p> <p>अ. जा. ३९८</p> <p>अ. ज. ३२</p>	१	<p>उत्तर—उत्तरेकडून पुढे पूर्वेकडे गोपाल कापसे यांचे घरापर्यंत तेथून पुढे दक्षिणेकडे बापूराव कापसे तेथून पुढे कॅनलच्या बाजूने तुकडोजी पुतळापर्यंत तेथून पुढे कॅनल ओलांडून पूर्वेकडे जैस्वाल यांचे घरापर्यंत.</p> <p>पूर्व—जैस्वाल यांचे घरापासून दक्षिणेकडे ओम साई मेडीकल पर्यंत.</p> <p>दक्षिण—साई मेडीकलपासून पश्चिमेकडे राजू मछले यांचे घरापर्यंत तेथून पुढे धम्माकुती कापसे यांचे घराजवळ.</p> <p>पश्चिम—कापसे यांचे घरापासून उत्तरेकडे सोनेकर यांचे घरापर्यंत तेथून पुढे चहांदे यांचे घरापर्यंत तेथून पुढे पश्चिमेकडे सम्राट भालाधारे यांचे घरापर्यंत तेथून पुढे सरोदे यांचे घरापर्यंत तेथून पुढे पश्चिमेकडे शामराव मानवटकर यांचे घरापर्यंत तेथून पुढे मडके यांचे घरापर्यंत तेथून पुढे गजानन रंगारी यांचे घरापर्यंत तेथून पुढे कवडू मानवटकर यांचे घरापर्यंत तेथून पुढे बागडे यांचे घरापर्यंत तेथून पुढे उत्तरेकडे जगनाडे यांचे घरापर्यंत तेथून पुढे सतीश करमरकर यांचे घरापर्यंत तेथून पुढे रस्ता ओलांडून वानखेडे यांचे घरापर्यंत व तेथून पुढे गोपाल कापसे यांचे घरापर्यंत.</p>	नागरिकांचा मागास प्रवर्ग
५	५	<p>एकूण— ११८७</p> <p>अ. जा. २६४</p> <p>अ. ज. ४९</p>	१	<p>उत्तर—उत्तरेकडून पश्चिमेकडे बोलधने यांचे घरापासून नगर पंचायत च्या हद्दिला लागून पुढे लक्ष्मी हमने यांचे घरापर्यंत तेथून पुढे पूर्वेकडे सुमन चिचखेडे यांचे घरापर्यंत.</p> <p>पूर्व—सुमन चिचखेडे यांचे घरापासून सेवानंद शाळेच्या कंपाऊंड पर्यंत.</p> <p>दक्षिण—सेवानंद शाळेच्या कंपाऊंड पासून पश्चिमेकडे गोडबोले यांचे घरापर्यंत तेथून पुढे शंकर शेंडे यांचे घरापर्यंत तेथून पुढे शंकर शेंडेच्या घरामागून उत्तरेकडे डी. पी. कडे तेथून पुढे आंबेडकर पुतळ्यापर्यंत तेथून पुढे पश्चिमेकडे भारद्वाज यांचे घरापासून पुढे दक्षिणेकडे प्रवीन घोडेस्वार यांचे घरापासून पुढे शिवहरे यांचे घरापर्यंत व तेथून पुढे देवेन्द्र अर्जुले यांचे घरापर्यंत तेथून पुढे कॅनलपर्यंत तेथून पुढे दक्षिणेकडे कालव्यापर्यंत तेथून पुढे मधुकर भिलावे यांचे घरापर्यंत.</p> <p>पश्चिम—मधुकर भिलावे यांचे घरापासून उत्तरेकडे तेजस्विनी विद्यालय व पुढे भारत सेलिब्रिशनला धरून पुढे बोलधने यांचे घरापर्यंत.</p>	सर्वसाधारण (महिला)

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
६	६	एकूण- १२९६ अ. जा. २८८ अ. ज. ६४	१	<p>उत्तर—कॅनलपासून पूर्वेकडे महेंद्र येडे यांच्या घरापर्यंत तेथून पुढे दक्षिणेकडे कॉन्वेंट पर्यंत तेथून पुढे घोडेस्वार यांच्या घरापर्यंत तेथून पुढे नाना पटले यांच्या घरापर्यंत तेथून पुढे पूर्वेकडे राजू राऊत यांच्या घरापर्यंत तेथून पुढे शरद चिंचखेडे यांच्या घरापर्यंत.</p> <p>पूर्व—शरद चिंचखेडे यांच्या घरापासून दक्षिणेकडे मधुकर पारधी यांच्या घरापर्यंत तेथून पुढे समाज भवन डीपी पर्यंत तेथून पुढे दक्षिणेकडे पुरालाल आगाशेपर्यंत तेथून पुढे पूर्वेकडे जनबंधू यांच्या घरापर्यंत तेथून पुढे गुल्दास खोब्रागडे पर्यंत.</p> <p>दक्षिण—जि. प. शाळेपासून पश्चिमेकडे रमेश इंगोले यांच्या घरापर्यंत रतीरामजी वर्कडे यांच्या घरापर्यंत तेथून पुढे हंसराज भारतद्वारा यांच्या घरापर्यंत तेथून पुढे यशवंत वासनिक यांच्या घरापर्यंत तेथून पुढे कॅनलपर्यंत.</p> <p>पश्चिम—कॅनलपासून उत्तरेकडे कॅनल च्या बाजूने कॅनल पर्यंत.</p>	नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
७	७	एकूण- ११७४ अ. जा. ३८८ अ. ज. ५६	१	<p>उत्तर—देवेंद्रकुमार भामर यांच्या घरापासून पूर्वेकडे सैफुल्ला सयाद यांच्या घरापर्यंत तेथून पुढे उत्तरेकडे मारोती पाखीडे यांच्या घरापर्यंत तेथून पुढे भीमराव पाखीडे यांच्या घरापर्यंत तेथून पुढे पूर्वेकडे भागवत सनोडिया यांच्या घरापर्यंत तेथून पुढे शिवराम यादव तेथून पुढे प्रकाश वाणी यांच्या घरापर्यंत.</p> <p>पूर्व—प्रकाश वाणी यांच्या घरापासून दक्षिणेकडे भाऊराव लोखंडेच्या घरापर्यंत.</p> <p>दक्षिण—भाऊराव लोखंडे यांच्या घरापासून पश्चिमेकडे आत्माराम भुत्तारे यांच्या घरापर्यंत तेथून पुढे भांडारकर यांच्या घरापर्यंत तेथून दक्षिणेकडे मेहमूद बेग पासून दक्षिणेकडे बिरण सेठ पर्यंत तेथून पुढे दक्षिणेकडे केशव कामतकर यांच्या घरापर्यंत तेथून पुढे चोखीनाथ रंगारी यांचे घरापर्यंत.</p> <p>पश्चिम—चोखीनाथ रंगारी यांच्या घरापासून उत्तरेकडे देवेंद्र कौर भामर यांच्या घरापर्यंत.</p>	नागरिकांचा मागास प्रवर्ग
८	८	एकूण- ११३८ अ. जा. ४३८ अ. ज. ७१	१	<p>उत्तर—परवेज काजी यांच्या घरापासून पूर्वेकडे अर्षद शेख तेथून पुढे उत्तरेकडे पेंच वसाहत भिंतीपर्यंत तेथून पुढे सेवानंद शाळेजवळच्या ग्राऊंडपर्यंत.</p> <p>पूर्व—सेवानंद शाळेच्या ग्राऊंड पासून न. प. हद्दीच्या नाल्यापर्यंत, नाल्यापासून दक्षिणेकडे ज्ञानेश्वर शेंडे यांच्या घरापर्यंत.</p> <p>दक्षिण—ज्ञानेश्वर शेंडे यांच्या घरापासून पश्चिमेकडे मन्नु धनकर यांच्या घरापर्यंत तेथून पुढे संजय यादव घरापर्यंत तेथून पुढे नंदकिशोर झागेकर यांच्या घरापर्यंत तेथून पुढे दक्षिणेकडे जी. प. शाळेजवळ लाखलाल भावसरे यांच्या घरापर्यंत तेथून पुढे नामदेव धाबले यांच्या घरापर्यंत तेथून पुढे किशोर राऊत यांच्या घरापर्यंत तेथून पुढे कॅनलपर्यंत तेथून पुढे सोनेकर कॉलेजपर्यंत.</p>	अनुसूचीत जाती (महिला)

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
			पश्चिम —सोनेकर कॉलेजपासून उत्तरेकडे शेख कसं यांच्या घरापर्यंत तेथून पुढे परवेज काजी यांच्या घरापर्यंत.		
९	९	एकूण— १३३८ अ. जा. ६९१ अ. ज. ७८	१	उत्तर —नारायण अम्बाडे यांच्या घरापासून तेथून पुढे पूर्वेकडे अशोक शाहू यांच्या घरापर्यंत व तेथून पुढे रामकेश रॉय यांचे घरापर्यंत. पूर्व —रामकेश रॉय यांचे घरापासून दक्षिणेकडे श्रीकृष्ण मंदिर सभागृहापर्यंत. दक्षिण —श्रीकृष्ण सभागृहापासून पश्चिमेकडे पाण्याच्या टाकीजवळ तेथून पुढे शिवराज जनबंधू यांचे घरापर्यंत तेथून विश्वनाथ काटेखाये यांचे घरापर्यंत. पश्चिम —विश्वनाथ काटेखाये यांचे घरापासून उत्तरेकडे जगदीश पवार यांचे घरापर्यंत तेथून पुढे साळवे यांचे घरापर्यंत तेथून पुढे नारायण अंबाडे यांचे घरापर्यंत.	अनुसूचीत जाती
१०	१०	एकूण— १२१८ अ. जा. ४०४ अ. ज. ५८	१	उत्तर —गुल्लू चिकन पासून पूर्वीकडे सोनेकर कॉलेजपर्यंत तेथून पुढे जगदीश नेवारे यांचे घरापर्यंत. पूर्व —जगदीश नेवारे यांच्या घरापासून दक्षिणेकडे नंदलाल सारीयाम यांचे घरापर्यंत तेथून पुढे पंढरी शुफले यांचे घरापर्यंत तेथून राजेश वालटर यांचे घरापर्यंत तेथून पुढे हरिश मेंढे घरापर्यंत तेथून पुढे नरेन्द्र शर्मा यांच्या घरापर्यंत तेथून पुढे जितेंद्र भेलावे यांचे घरापर्यंत तेथून सावतलाल नागपूरे यांच्या घरापर्यंत. दक्षिण —सावतलाल नागपूरे यांचे घरा पासून पश्चिमेकडे विंघल विहिरीपर्यंत तेथून पुढे माहजेनको रस्त्याकडे तेथून पुढे कॅलनपर्यंत तेथून पुढे उत्तरेकडे रुपलाल कुरार यांचे घरापर्यंत तेथून धरमदास चौहान यांच्या घरापर्यंत तेथून पुढे रामेश्वर राऊत यांच्या घरापर्यंत. पश्चिम —रामेश्वर राऊत यांचे दुकानापासून उत्तरेकडे खंडेलवाल किराणा दुकान पर्यंत तेथून पुढे गुल्लू चिकनच्या दुकानापर्यंत.	अनुसूचीत जाती
११	११	एकूण— १३५२ अ. जा. ४३६ अ. ज. २६	१	उत्तर —उत्तरेकडून पुढे पूर्वेकडे बाबूलाल कोकाटे यांचे घरापासून दत्त किराणा स्टोर. पूर्व —दत्त किराणा पासून नागपूर नागरिक बँक पर्यंत तेथून पुढे वाणी यांचे घरापर्यंत तेथून पुढे कारमोरे संकुल पर्यंत. दक्षिण —कारमोरे संकुल पासून पश्चिमेकडे नारायण परीपागर पर्यंत. पश्चिम —नारायण परीपागर यांचे घरापासून उत्तरेकडे सरजू इंगळेच्या घरापर्यंत तेथून पुढे पश्चिमेकडे तीप्पा डुकरे यांचे घरापर्यंत तेथून सावत्रीबाई फले वाचनालयपर्यंत तेथून पुढे पूर्वेकडे रमेश शिवणकर यांच्या घरापासून रामजी इंगोले यांच्या घरापासून रामदास शाहू यांच्या घरापासून नरेश गवळी यांच्या घरापर्यंत तेथून पुढे बाबुलाल कोकाटे यांच्या घरापर्यंत.	नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१२	१२	एकूण— १२२८ अ. जा. ६५५ अ. ज. ४१	१	<p>उत्तर—उत्तरेकडून पूर्वेकडे शेख शब्बीर यांचे घरापासून, कुहिटे यांच्या घरापासून पुढे निन्देकर यांचे घरापर्यंत तेथून पुढे शिव ठाकरे यांच्या घरापर्यंत तेथून पुढे वटे यांच्या घरापर्यंत तेथून पुढे रमेशजी बागडे यांच्या चक्की पर्यंत.</p> <p>पूर्व—रमेशजी बागडे यांच्या चक्कीपासून दक्षिणेकडे मारोतराव चव्हाण यांचे घरापर्यंत तेथून पुढे देवेन्द्र उराले यांच्या घरापर्यंत तेथून पुढे उमाकांत राउत यांच्या घरापर्यंत.</p> <p>दक्षिण—उमाकांत राउत यांच्या घरापासून आठवडी बाजाराच्या भिंतीलगत भारत बहुउद्देशीय संस्था (शिवणकलास) पर्यंत.</p> <p>पश्चिम—भारत बहुउद्देशीय संस्था (शिवणकलास) क्लास जवळून विद्युत वसाहतीच्या भिंतीला लागून पटले यांच्या घरापर्यंत पुढे उत्तरेकडे श्रीकृष्ण मंदिर पर्यंत तेथून पुढे शेषराव ढेंगरे यांचे घरापर्यंत पुढे शेख शब्बीर यांचे घरापर्यंत.</p>	अनुसूचीत जाती (महिला)
१३	१३	एकूण— १२५३ अ. जा. २०२ अ. ज. ८१	१	<p>उत्तर—न. प. हद्दीपासून पुढे MSEB कॉलोनीच्या खाली जागेतून पूर्वेकडे पुढे MSEB कॉलोनी वाल कंपाऊंडने ते उत्तरेकडे पुढे F-TYPE बिल्डिंग नंबर ६४, ६५ पर्यंत.</p> <p>पूर्व—F-TYPE बिल्डिंग नंबर ६४, ६५ पासून पुढे DUMP FLOOR पर्यंत पुढे TYPE-F बिल्डिंग नंबर ६४, ६५</p> <p>दक्षिण—F-TYPE बिल्डिंग नंबर ४४, ४५ पासून F-TYPE बिल्डिंग नंबर ५१ पर्यंत पुढे बिल्डिंग नंबर ५७ पर्यंत पुढे बिल्डिंग नंबर ६१ पासून F पासून F-TYPE बिल्डिंग नंबर ३०.</p> <p>पश्चिम—F-TYPE बिल्डिंग नंबर ३० पासून पुढे उत्तरेकडे न. प. हद्दीत.</p>	सर्वसाधारण (महिला)
१४	१४	एकूण— १२३६ अ. जा. ३३२ अ. ज. १०२	१	<p>उत्तर—उत्तरेकडून पूर्वेकडे पृथ्वीराज मेश्राम यांचे घरापासून पुढे शिवमंदिर तेथून पुढे नरसिंह ठाकूर यांच्या घरापर्यंत.</p> <p>पूर्व—नरसिंह ठाकूर यांच्या घरापासून दक्षिणेकडे साईदा शेख यांचे घरापर्यंत तेथून पुढे पश्चिमेकडे विजय नरवाडे यांचे घरापर्यंत तेथून पुढे कपिल पतिंगराव यांचे घरापर्यंत तेथून पुढे मारोती पवार यांचे घरापर्यंत.</p> <p>दक्षिण—मारोती पवार यांचे पासून पश्चिमेकडे राजेश डुकरे यांचे घरापर्यंत तेथून पुढे अनिल कुरुडकर यांचे घरापर्यंत.</p> <p>पश्चिम—अनिल कुरुडकर यांचे घरापासून उत्तरेकडे खोब्राजी कांबळे यांचे घरापर्यंत तेथून पुढे रमेश इंगळे यांचे घरापर्यंत तेथून पुढे विष्णु आंभोरे यांच्या घरापासून विक्री जामगडे यांच्या घरापर्यंत तेथून पुढे राजींद्र मडके यांच्या घरापर्यंत तेथून पुढे पृथ्वीराज मेश्राम.</p>	अनुसूचीत जमाती (महिला)

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१५	१५	एकूण— १२२६ अ. जा. ३०९ अ. ज. ५८	१	<p>उत्तर—उत्तरेपासून ७ टाईपकडे पुढे बिल्डींग नंबर ४० कडे पुढे दक्षिणेकडे C.P.R.I. कॉलोनीपर्यंत.</p> <p>पूर्व—C.P.R.I. कॉलोनी पासून दक्षिणेकडे गेट नंबर २ कडे.</p> <p>दक्षिण—गेट नंबर २ पासून पश्चिमेकडे ६ टाईप बिल्डींग नंबर १ कडे पुढे ८ टाईप बिल्डींग नंबर १० व पुढे बिल्डींग नंबर ११ पर्यंत.</p> <p>पश्चिम—८ टाईप बिल्डींग नंबर ११ पासून पुढे पाण्याच्या टाकीपर्यंत व पुढे ७ टाईप चौक व पुढे उत्तरेकडे ७ टाईप बिल्डींग नंबर ४० पर्यंत.</p>	नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
१६	१६	एकूण— १३५४ अ. जा. ६२३ अ. ज. ८९	१	<p>उत्तर—उत्तरेकडून पुढे पूर्वेकडे कन्हैया यांचे घरापासून पुढे तेजु मेश्राम यांचे घरापर्यंत तेथून पुढे उर्मिला सहारे यांचे घरापर्यंत तेथून नरेंद्र तांडेकर यांचे घरापर्यंत तेथून दुर्गेश तिवारी यांच्या घरापासून राजू परतेकी.</p> <p>पूर्व—राजू परतेकी यांच्या घरापासून दक्षिणेकडे गोपी भागाडकर यांच्या घरापासून देवनद मेश्राम यांच्या घरापर्यंत तेथून पुढे चरण दास मेश्राम यांच्या घरापासून संतोष इटकर तेथून पुढे श्रीचंद भोवते यांचे घरजवळ तेथून पुढे पलतुराम मादामे यांच्या घरापर्यंत तेथून पुढे खुशी सोमकुवर तेथून पुढे मसू झाकनिकार यांच्या घरापर्यंत तेथून पुढे आलम हनीफ विद्युत कंपनी गेट पर्यंत.</p> <p>दक्षिण—आलम हनीफ विद्युत कंपनी गेट जवळून पश्चिमेकडे नगर पंचायत हद्दीपर्यंत.</p> <p>पश्चिम—नगर पंचायत हद्दीपासून मते गुरुजी यांचे घरापर्यंत तेथून पुढे कांबळे फेब्रीकेशन दुकानापर्यंत तेथून पुढे कन्हैया शाहू यांचे घरापर्यंत.</p>	अनुसूचीत जाती
१७	१७	एकूण— १३६५ अ. जा. २५२ अ. ज. ५९	१	<p>उत्तर—बिल्डींग नंबर ४२ पासून पूर्वेकडे बिल्डींग नंबर ४१ कडे पुढे दक्षिणेकडे गेट नंबर २ पर्यंत</p> <p>पूर्व—गेट नंबर २ पासून दक्षिणेकडे गेट नंबर १ पर्यंत.</p> <p>दक्षिण—गेट नंबर १ पासून पुढे हनुमान मंदिरकडे बिल्डींग नंबर १३ पर्यंत.</p> <p>पश्चिम—बिल्डींग नंबर १३ पासून उत्तरेकडे बिल्डींग नंबर १४, १५, १६, १७, १८ व पुढे उत्तरेकडे गार्डनकडे पुढे चक्की कडे व पुढे बौद्ध विहार व पुढे बिल्डींग नंबर ४२ पर्यंत.</p>	सर्वसाधारण

अश्विन मुदगल,
जिल्हाधिकारी,
नागपूर.

नागपूर :
दिनांक ७ डिसेंबर २०१८.

भाग १-अ (असा.) (ना.वि.पु.) म.शा.रा., अ. क्र. २२९.

BY COLLECTOR

In exercise of the powers conferred on me by Order क्रमांक मनप-२००४-प्र.क्र. ३४-का-०६, दिनांक 17th September 2004 of the State Election Commissioner, Maharashtra, the Draft order fixing the number of seats to be elected and the extents of the wards into which the said Municipal area of the Municipal Councils to be divided and wards to be reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens) as the case may be, as shown in the Schedule to the Draft Order, bearing क्र.१२-एमयुएन-१-कावि-७१५-२०१८, दिनांक 30th November 2018 was published as required by the proviso to sub-section (1) of the Section 10 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships Act, 1965, for information of the residents of the Mahadula Nagar Panchayat.

After carefully considering the objections are received by me in respect of the said Draft order, I, Ashwin Mudgal, Collector of Nagpur District in exercise of the powers conferred on me by sub-section (1) of Section 10 of the said Act, hereby make the following order namely :—

ORDER

No. Desk-12-MUN-1-WS-724-2018.—

Whereas, the Commissioner and Regional Director of Municipal Administration, Nagpur Division, Nagpur by his Order क्रमांक एम.यु.एन.-१९(३)-कावि-२९२-२०१८, दिनांक 4th December, 2018 issued under sub-section (2) Section 10 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) has fixed for Mahadula Panchayat the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens and Women (including the number of seats reserved for women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens), as shown below :—

1. The Number of Councillors to be elected	17
2. The Number of seats to be reserved					12
(a) for the Scheduled Castes	06
(b) for the Scheduled Tribes	01
(c) for the Backward Class of Citizens	05
3. The total Number of seats to be reserved for Women (including the number of seats to be reserved for women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens)	09
4. Out of seats at Serial Number (3) the number of seats reserved for Women belonging to the Scheduled castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens from amongst the seats reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens as shown in item at Serial Number (2) (a), (b) and (c) respectively are as under :—					
(a) for the Scheduled Castes	03
(b) for the Scheduled Tribes	01
(c) for the Backward Class of Citizens	03
5. Number of seats reserved for Women as General Category [number of seats at Serial Number (3) minus number of seats at Serial Number (4)]	02

Now, therefore, in exercise of the powers conferred on me by Order No.MNP-2004-CR-34-W-06, dated 17th September 2004, of the State Election Commissioner, Maharashtra read with sub-section (1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) I, Ashwin Mudgal, the Collector of Nagpur District hereby fixed the Number and extent of the wards into which the said Municipal area shall be divided and specify the wards in which seats shall be reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens) as the case may be, as shown in the Schedule to this Order.

This order shall take effect for the purpose of the next General Elections held immediately following the date of this Order.—

SCHEDULE

Ward No.	Name of the Ward, if any	Total Population of Ward/SC/ST	Seat No.	Description of Boundary of the Ward	Reservation Category, SC, ST, BCC, Women in SC, ST, BCC Category
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
1	1	Total Population of Ward—1346 S.C.—372, S.T.—74.	1	<p><i>North.</i>—From the North, on the East side, Shri Budharam Nanhe from there further to the house of Ravi Chokhandre, till the residence.</p> <p><i>East.</i>— From Ravi Chokhandre house to the house of Sheshrao Dhabale house further South to the canal and crossing the road to Bhimrao Somkuwr house and from there to the house of Sadma Selakari from the West then from South house of Kabir southward then East of Nimbahalkar house there from the ponds next to the house of Kishor Raut from there forward to Yashwantlal and from there to Shri Prabhakar Kharwade house till further to the South Vidhut Colony.</p> <p><i>South.</i>—From the Vidhut Colony boundary to North of the Western boundary, North of the Bhojlal Varthi's house, from there, then further North to the house of Kadhe, Pagare, then from there to the house of West Bhimai Nagar Jondhale and then to the Nagar Panchayat border.</p> <p><i>West.</i>— From Nagar Panchayat border to Nala, which is located in Nagar Panchayat border</p>	General.
2	2	Total Population of Ward—1316 S.C.—280, S.T.—16.	1	<p><i>North.</i>—From the North Mr. Vilas Tayade's house till furthermore Mr. Sheshrao Khadse's house.</p> <p><i>East.</i>— From the East side of the house of Mr. Sheshrao Khadse, from South to Suman Jaiswal's house, then from there to the front of the West Junghare's house, then South of Chirkut Manwatkar's house, then from there to the house of Kolhe, then from across the square, Rajendra Thote's house and then from Kale's house Next to Ramaji Kakade's house, then towards the South up to Dive's house further up to the West Dhangauri Temple and then from there to the Samaj Temple, then from East to Renge's house. then from Renge's house towards Shrikrishna Temple to Manohar Dahikar's house.</p>	General.

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
				<p><i>South.</i>—Manohar Dahikar's house is surrounded by a security wall, West Kadar Khan's house.</p> <p><i>West.</i>— From the house of Khan's house to the North Shri Shantaram Dhengre's house then towards house of Madan Garade and further to the house of Jagadish Sonare's house in front of the house of Jagadish Sonare and further North to the house of Susheela Kale, from there to North to Bandu Thote's house, towards the house of Nimbalkar, towards the house of Sudam Selkari across the road, Madhukar Bhoyar's house until the house of Vilal Tayade.</p>	
3	3	Total Population of Ward-1153 S.C.-811, S.T.-31.	1	<p><i>North.</i>— From North to Vasanta Chimankar's house, from there to the East side of the house of Shalik Walakhaire, then from South to Kiranapure's house till then upto Shastri's house.</p> <p><i>East.</i>— From Shastri's house, till the house of Raghunath Pakhede house.</p> <p><i>South.</i>—From Raghunath Pakhede house westwards to Prabhakar Manavatkar's house across the road from west to Shravan Nitnavare then towards South to the house of Motiram Somkuwar and then to the Dulhan Bai's house in the West.</p> <p><i>West.</i>— From across the house of Dulhan Bai, to the house of Tukaram Uke, across the road from Tukaram Uke to the North of the house of Prakannath Patil and then from there to the North side of the house of Dongre and then crossing the road to the house of Gedam from there to the house of Vasanta Chimankar.</p>	S.C. (Women).
4	4	Total Population of Ward-1301 S.C.-398, S.T.-32.	1	<p><i>North.</i>— From North to East Gopal Kapse's house, further South to Bapurao Kapse from there to Tukadoji Statue on the side of canal from there and then crossing the canal to Jaiswal's house eastwards.</p> <p><i>East.</i>— From Jaiswal's house to South Om Sai Medical.</p> <p><i>South.</i>—From Sai Medical to the West, Raju Machhale's house there from then to the house of Dhammakutty Kapse.</p>	B.C.C.

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
				<p><i>West.</i>— From the house of Kapse to the house of Sonekar from there further to the house of chahande's house, from there further to the house of Samrat Bhaladhare, from there, then from Sarode's house to the West, then from Shamrao Manvatkar's house to the house of Madke, then from there further to Gajanan Rangari's house, from there to Kavdu Manvatkar's house. From there onwards Bagde's house, Then northern house of Jagnade's house and houses continue to Satish Karmarkar's house then from a cross the road Wankhede's house then towards Gopal Kapase's house.</p>	
5	5	Total Population of Ward—1187 S.C.—264, S.T.—49.	1	<p><i>North.</i>— From North to West Bank Boldhane's house, beyond the limits of Nagar Panchayat, Laxmi, we have forwarded from there to the house of Suman Chichkhede.</p> <p><i>East.</i>— From Suman Chichkhede house to the compound of Sevanand School.</p> <p><i>South.</i>— From the compound of the Sevanand School, from the compound of Westkoda Godbole to the house of Shankar Shende and then to the residence of Shankar Shende, then from there, the DP of Kadkar and then from there to the Ambedkar Statue, thereafter from the house of Westkard Bhardwaj, further from the house of South Ravana Preveen Ghodeswar next to Shivhare from house to house and from there to Devendra Arjule's house. Next then proceed from there to the South along the canal from there to stringent canal Madhukar Villa's home.</p> <p><i>West.</i>— From the house of Madhukar Bhilave to the North Tejaswini Vidyalaya and later India Celebrations, till the house of Boldhne.</p>	General (Women)
6	6	Total Population of Ward—1296 S.C.—288, S.T.—64.	1	<p><i>North.</i>— From the canal to East, Mahendra Yede's house to the South, then from South to Convent, from there to the house of Ghodeswar and then from there to the house of Nana Patlet till further to the house of Raju Raut till then to the house of Sharad Chinchkhede.</p>	B.C.C. (Women)

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
				<p><i>East.</i>— From the house of Sharad Chinchkhede in the South, from the place of Madhukar Pardhi's house then further to the major DP upto then southward to East by Eastpollegal East upto Puwa upto the house of Jhanbandhu, from there to Gurdas Khobragade.</p> <p><i>South.</i>—From GP School to Ramesh Ingole's house, from the house of Ratiaramji Warkare, from there, thereafter from the house of Hansraj Bharadwaj, then from there, from the house of Yashwant Vasnik there, then to the canal.</p> <p><i>West.</i>— From the canal to the North side of the canal.</p>	
7	7	Total Population of Ward—1174 S.C.—388, S.T.—56.	1	<p><i>North.</i>— From the house of Devendrakumar Bhamar from the house of Saifullah Sayyad to North upto the house of Saifullah Sayyad and then from there to the house of Maroti Pakheede from there to then further East of Bhimrao Pakheede's house, then from East to Bhagwat Sonodea's house, further from Shivram Yadav then from there to Prakash Vani Ghar.</p> <p><i>East.</i>— From Prakash Vani's house to the house of Bhaurao Lokhande's house.</p> <p><i>South.</i>—From Bhaurao Lokhande's house on the West side to the house of Bhatwarkar from there to Bhandarkar house, then from South to Mehmood Beg to South to Biren Seth, then southward to Keshav Kamtkar's house and then to Chokhinath Rangari's house.</p> <p><i>West.</i>— From the house of Chokhinath Rangari to the house of Devendra Kaur Bhamer in the North.</p>	B.C.C.
8	8	Total Population of Ward—1138 S.C.—438, S.T.—71.	1	<p><i>North.</i>— From the house of Parvez Kazi, to the East, to the North, till the ground, from there to the Pench Colony wall, till further ground to Sevanand School.</p> <p><i>East.</i>— From Sevanand School Ground to Nala, till Nala, from Nala to South, Janeshwar Shende.</p> <p><i>South.</i>—From the house of Janeshwar Shende, from there to the house of Mannu Dhankar, then from there to Sanjay Yadav's house, then from there to Nand Kishor Jagekar's</p>	S.C. (Women)

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
				house; then South to the house of the village of Laklal Bhaskare and then from there to the house of Namdeo Dabale then from Kishor Rout's house, then from there to the canal Next to the Sonekar College.	
				<i>West.</i> — From the Sonekar College to the North side of Sheikh Kans's house and then to Parvez Qazi's house.	
9	9	Total Population of Ward—1338 S.C.—691, S.T.—78.	1	<i>North.</i> — From North to North, towards Narayan Ambade's house, from there further to Ashok Shahu's house, from there to Ramkesh Roy's house. <i>East.</i> — From the house of Ramkesh Roy, South to the Shri Krishna Temple hall. <i>South.</i> — From Shrikrishna Auditorium to West of the water tank, thereafter from there to the house of Shivraj Jhanbandu till the house of Vishwanath Katekhaye. <i>West.</i> — From Vishwanath Katekhaye's house in front of Jagdish Pawar's house till the house of Salve, further till Narayana Ambade's house.	S.C.
10	10	Total Population of Ward—1218 S.C.—404, S.T.—58.	1	<i>North.</i> — From the Gullu Chicken to the Hundred up to the College to the house and then to Jagdish Nevare's house. <i>East.</i> — From the house of Jagdish Nevare, from the house of Nandlal Sarayam to South then from there till the house of Pandheri Shufale, from there till the house of Rajesh Walter, then from Harish Mendhe house there, from there Narender Sharma's house, then from there, till Jitendra Bhelve's house, from there, till Savatlal Nagpure till his house. <i>South.</i> — From the house of Savatlal Nagpure to the well upto the well , then from Mahajan road to the East of the canal; then to North house of Ruplal Kurar and then from Dharamdas Chauhan's house till thereafter to the house of Rameshwar Raut. <i>West.</i> — From the shops of Rameshwar Rout to North to Khandelwal grocery shop, from there to Gullu Chicken shops.	S.C.

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
11	11	Total Population of Ward-1352 S.C.-436, S.T.-26.	1	<p><i>North.</i>— Datta Kirana Store from North to East, Babulal Kokate's house.</p> <p><i>East.</i>— From Datta Kirana to Nagpur Citizen Bank up to the house of Waiter then further to Karamor Sankulan.</p> <p><i>South.</i>—From Karamor Sankulan up to Narayan Paripagar house.</p> <p><i>West.</i>— From Narayan Paripagar house to North Sarju Ingale to West Tippa Dukare to Savitribai Fule wachanalay to Ramesh Shivankar to Ramji Ingole to Ramdas Shahu to Naresh Gavali up to Babulal Kokate house.</p>	B.C.C. (Women)
12	12	Total Population of Ward-1228 S.C.-655, S.T.-41.	1	<p><i>North.</i>— From north to east, Sheikh from Shabbir's house, from the house of the villagers, from the house of Nindekar to the house of Nindekar and further from there to the house of Shiva Thakre and from there to the house of Vete further till the village of Ramesh Bagade.</p> <p><i>East.</i>— From Rameshji Bagde's mill to south from the house of Marotrao Chavan, from there to then from Devendra Urale's house to Umakant Rout's house.</p> <p><i>South.</i>—From Umakant Rout's house to the Bharti India Multipurpose Institute (Shivanakalas) of Athavadi Market.</p> <p><i>West.</i>— From India's Multipurpose Institution (Shivanakalas) class near Vidyut Vasani, to the house of Patel, to the place of the Krishna temple, forward to the house of Sheshrao Dhengre further till Sheikh Shabbir's house.</p>	S.C. (Women)
13	13	Total Population of Ward-1253 S.C.-202, S.T.-81.	1	<p><i>North.</i>— From Nagar Panchayat limit to MSEB Colony from east to Poles, MSEB Colony wall compound north to Pudha North, forward to F- TYPE Building No. 64, 65.</p> <p><i>East.</i>— From F-TYPE number 64, 65 further up to to DUMP FLOOR TYPE-F Building No. 64, 65.</p> <p><i>South.</i>—From F-TYPE Building No. 64, 45 to F TYPE Building No. 51 till Punda building number 57, building no. 61 from F-to F-TYPE Building No. 3.</p> <p><i>West.</i>— F-TYPE Building No. 30 North, North, next to N.P. Border</p>	General. (Women)

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
14	14	Total Population of Ward—1236 S.C.—332, S.T.—102.	1	<p><i>North.</i>— From North to East, from Prithviraj Meshram's house further from Shivmandir to Narsingh Thakur's family.</p> <p><i>East.</i>— From Narsingh Thakur's house to south, to the house of Saida Shaikh, then from west to Vijay Narwade's house, then from there to Kapil Pattingara's house and then to Maroti Pawar's house.</p> <p><i>South.</i>— From the house of Maroti Pawar, west of Rajesh Dukare's family, from there, thereafter from Anil Kurutkar's house.</p> <p><i>West.</i>— From Anil Kurudkar's house in front of the house of Khobraghi Kamble, from there to Ramesh Ingale's house then from there, from the house of Vishnu Abhora, from Jamgade's house, then from there, thereafter from thereafter to the house of Rajinder Madeke, Prithviraj Meshram.</p>	S. T. (Women)
15	15	Total Population of Ward—1226 S.C.—309, S.T.—58.	1	<p><i>North.</i>— From north to 7 type next to Building No. 40, southward to C.P.R. I. up to the colony.</p> <p><i>East.</i>— From CPRI colony to south, gate number 2.</p> <p><i>South.</i>— From gate No. 2 west, 6 type building No. 1 to 8 type building number 10 and further to building number 11.</p> <p><i>West.</i>— From 8 Type Building No. 11 to the next water tank and further to 7 type chowk and further north to 7 type building number 40.</p>	B.B.C. (Women)
16	16	Total Population of Ward—1354 S.C.—623, S.T.—89.	1	<p><i>North.</i>— From north to east, from Kanhaiya's house in front of the house of Teju Meshram, then from Urmila Sahare's house to Nerender Tadekar's house, Raju is returning from the house of Durgesh Tiwari.</p> <p><i>East.</i>— From the house of Raju Pateki, from the house of Gopi Bhagadkar to the house of Devinad Meshram, from there, then from Santosh Itkar, from the house of Charandas Meshram from there then from there, from the house of Paltur Madame, thereafter from Somkuvar, then further to the house of Masu Zaknikar, Until the company gate.</p>	S.C.

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
				<p><i>South.</i>—From Alam Hanif Power Company Gate in the west to Nagar Panchayat border.</p> <p><i>West.</i>— From Nagar Panchayat boundaries, till the house of Guruji's house, from there to Kamble Fabrication Shop, then to Kanhaiya Shaju's house.</p>	
17	17	Total Population of Ward-1365 S.C.-252, S.T.-59.	1	<p><i>North.</i>— From building No. 42 to east, building No. 41 further south to gate number 2.</p> <p><i>East.</i>— From Gate No. 2 to South, to gate number 1.</p> <p><i>South.</i>—From Gate No. 1 to Hanuman temple to Building No. 13.</p> <p><i>West.</i>— From building number 13, building no. 14, 15, 16, 17, 18 and further north in front of the garden to the mill and further to the Buddhist vihar and further to the building number 42.</p>	General

Nagpur :
Dated the 7th December 2018.

ASHWIN MUDGAL,
Collector,
Nagpur.